

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील “संशोधन अधिकारी/सांख्यिकी अधिकारी, गट-ब (राजपत्रित)” संवर्गाची दिनांक १/१/२०२१ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतायादी रद्द करणेबाबत...

महाराष्ट्र शासन  
नियोजन विभाग

शासन परिपत्रक क्र. ज्येष्ठसू-११२१/प्र.क्र.४७/का-१४२७,  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- २४ ऑगस्ट, २०२१

**संदर्भ :-** नियोजन विभाग, शासन परिपत्रक क्र. ज्येष्ठसू-११२१/प्र.क्र.४७/का-१४२७,  
दिनांक २३/७/२०२१.

**शासन परिपत्रक -**

नियोजन विभाग, शासन परिपत्रक क्र. ज्येष्ठसू-११२१/प्र.क्र.४७/का-१४२७, दिनांक २३/७/२०२१ अन्वये अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील “संशोधन अधिकारी/सांख्यिकी अधिकारी, गट-ब (राजपत्रित)” या संवर्गाची दिनांक १/१/२०२१ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतायादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

२. नियोजन विभागाच्या दि. २३/७/२०२१ चे परिपत्रकान्वये “संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी (गट ब राजपत्रित)” या संवर्गातील अधिका-यांची प्रसिध्द केलेल्या दि. १/१/२०२१ रोजीच्या तात्पुरत्या ज्येष्ठतायादीमध्ये दि. १/१/२०१३ रोजीच्या अंतिम ज्येष्ठतायादीमधील अधिका-यांचाही अनवधानाने समावेश केला गेला आहे, हे निदर्शनास आले. त्यामुळे “संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी (गट ब राजपत्रित)” या संवर्गातील अधिका-यांची दि. १/१/२०२१ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतायादी सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्र. एसआरव्ही-२०११/प्र.क्र.२८४/१२ दिनांक २१/१०/२०११ अन्वये दिलेल्या सूचनांनुसार नसल्याचे निष्पन्न होत आहे.

३. सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचित केलेली -महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली २०२१ व सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक क्र. एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.२८१/बारा दिनांक १३/७/२०२१ अन्वये दिलेल्या सूचनांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. तथापि ‘महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली २०२१’ याची अंमलबजावणी ‘नियम १(२)’ मध्ये नमुद केल्याप्रमाणे दिनांक २१/६/२०२१ पासून पुढे लागू करावयाचे असल्याने “संशोधन अधिकारी/सांख्यिकी अधिकारी, गट-ब (राजपत्रित)” या संवर्गाकरीता दिनांक १/१/२०२२ पासूनच्या प्रसिध्द करावयाच्या ज्येष्ठतायादीसाठी लागू राहणार आहे.

४. सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.२८१/बारा दिनांक २१/६/२०२१ अन्वये प्रसिध्द केलेली ‘महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली २०२१’ व सामान्य प्रशासन विभाग

परिपत्रक क्र. एसआरव्ही २०१६/प्र.क्र.२८१/कार्या-१२ दि. १३/७/२०२१ हे दिनांक २१/६/२०२१ पासून पुढे लागू होणार असल्याने तसेच नियोजन विभाग, शासन परिपत्रक, क्र. ज्येष्ठसू-११२१/प्र.क्र.४७/का-१४२७, दिनांक २३/७/२०२१ अन्वये प्रसिध्द केलेली अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील “संशोधन अधिकारी/सांख्यिकी अधिकारी, गट-ब (राजपत्रित)” या संवर्गाची दिनांक १/१/२०२१ रोजीची तात्पुरत्या ज्येष्ठतासूचीला -महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली २०२१ च्या आधीन राहून वैधता वैधता रहात नसल्याने नियोजन विभाग, शासन परिपत्रक क्र. ज्येष्ठसू-११२१/प्र.क्र.४७/का-१४२७, दिनांक २३/७/२०२१ अन्वये अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील “संशोधन अधिकारी/सांख्यिकी अधिकारी, गट-ब (राजपत्रित)” या संवर्गाची दिनांक १/१/२०२१ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतायादी या परिपत्रकाद्वारे रद्द करण्यात येत आहे.

५. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांनी परिपत्रक “संशोधन अधिकारी/सांख्यिकी अधिकारी, गट-ब (राजपत्रित)” संवर्गातील सर्व संबंधित अधिका-यांच्या निदर्शनास आणावे.

६. महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर हे शासन परिपत्रक उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२१०८२४१५४९४९९७१६ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( दिपक देसाई )

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

- १) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई  
यांना विनंती करण्यात येते की, सदरहू ज्येष्ठतासूचीचे परिपत्रक संचालनालयाच्या संकेतस्थळावरही प्रसिध्द करण्यात यावे.
- २) निवड नस्ती.